



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ९७ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२५ ऑक्टोबर, २०१६ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ९७ वी बैठक मंगळवार, दि.२५ ऑक्टोबर, २०१६ रोजी दुपारी ०१:०० वाजता नियोजित प्रमाणे व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय विस्तार भवन मुंबई यांच्या वतीने डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
३)	डॉ. नंदनवार डी. आर., प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे मा. संचालक (तंत्र शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
४)	डॉ. देशपांडे एस. एम., विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
५)	प्राचार्य श्री. पाटील आर. वाय. संचालक, म. व वि. वि. मं.	सदस्य
६)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
७)	श्री. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
८)	डॉ. मिश्रा डी. एन., कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २७ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव: २७ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून सर्वानुमते कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार व्यवस्थापन परिषदेस मा. कुलगुरु यांनी सादर करावयाचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार मा. कुलगुरु यांचा अहवाल व्यवस्थापन परिषदेपुढे सादर).

ठराव: महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २८ (एक्स) नुसार मा. कुलगुरु यांनी सादर केलेल्या दि.१५/०९/२०१६ पासून दि.१५/१०/२०१६ पर्यंतच्या आढावा अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०३] राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व शासकीय संस्था / शासकीय महाविद्यालये / तंत्रनिकेतने, अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने यामधील प्राचार्य पदाच्या आरक्षणाबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव.

(टिपणी: शासन निर्णय दि.११ एप्रिल, १९९६ नुसार एका संस्थेची अनुदानित कला, वाणिज्य व विनाअनुदानित व अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयुर्वेद, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, विधी, शिक्षण, औषधनिर्माणशास्त्र इ. महाविद्यालये एकेकच कार्यान्वित असतील तर प्रत्येक महाविद्यालय हे स्वतंत्र घटक मानून त्यातील प्राचार्यांचे पद एकाकी ठरत होते. तसेच ज्या संस्थांची एकापेक्षा जास्त महाविद्यालये परंतु सर्व महाविद्यालयात एकाच प्रकारचे विषय शिकवले जातात तर अशा प्रकारच्या महाविद्यालयातील प्राचार्यांची पदे ही एकाकी म्हणून धरता येणार नाहीत असे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यानुषंगाने विद्यापीठ संलग्न संस्थेअंतर्गत एका संस्थेची अनेक महाविद्यालये असल्यास संस्था स्तरावर कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या महाविद्यालयांचा प्राचार्य पदांचा एक गट करून आरक्षण निश्चित करून दिले जात होते व इतर प्राचार्यांची पदे विद्याशाखानिहाय एकाकी दाखविण्यात येत होती.

तथापि, मा. उच्च न्यायालय, मुंबई मध्ये दाखल रिट याचिका क्र.४४४/२०१४ प्रकरणी मा. उच्च न्यायालयाने दि.०६/०१/२०१५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार उपरोक्त शासन निर्णय दि.२३ सप्टेंबर, २०१६ अन्वये राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व शासकीय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षण संस्था / महाविद्यालये / तंत्रनिकेतने तसे अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षण महाविद्यालये / तंत्रनिकेतने यामधील ज्या संस्थांची एकापेक्षा जास्त महाविद्यालये परंतु सर्व महाविद्यालयात एकाच प्रकारचे विषय शिकवले जातात तर अशा अशा प्रकारच्या महाविद्यालयातील प्राचार्यांची पदे ही एकाकी म्हणून भरता येणार नाहीत. त्यानुषंगाने दिलेले संदर्भाधीन शासन निर्णय / परिपत्रक / शासन पत्राद्वारे देण्यात आलेले निर्देश रद्द करण्यात येत आहेत.

शिक्षण संस्थाद्वारे संचलित एकापेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये एकाच प्रकारचे विषय शिकविले जात असतील तरी अशा महाविद्यालयातील प्राचार्यांची पदे एकाकी ठरतात. एकाकी पदास आरक्षण लागू होत नसल्यामुळे यापुढे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व शासकीय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, विधी, शिक्षण, औषधनिर्माणशास्त्र संस्था / महाविद्यालये / तंत्रनिकेतने तसेच अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, विधी, शिक्षण, शारिरीक शिक्षण, महाविद्यालये / तंत्रनिकेतने इत्यादीमधील प्राचार्यांची पदे सर्व प्रवर्गाकरिता खुले (OPEN TO ALL) या पध्दतीनुसार गुणवत्तेनुसार भरण्यात यावीत असे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.

सबब, राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व शासकीय संस्था / शासकीय महाविद्यालये / तंत्रनिकेतने, अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने यामधील प्राचार्य पदाच्या आरक्षणाबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव).

ठराव: राज्याच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील अकृषि विद्यापीठे व शासकीय संस्था / शासकीय महाविद्यालये / तंत्रनिकेतने, अशासकीय अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने यामधील प्राचार्य पदाच्या आरक्षणाबाबतच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

[०४] विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळावर नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रिया करण्याबाबतचे महाराष्ट्र शासनाचे दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द झालेले इंग्रजी व मराठी राजपत्र व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाची मुदत दि.३१ ऑगस्ट, २०१५ रोजी संपली होती. निवडणूकीची प्रक्रिया सुरु केल्यानंतर शासनाने महाराष्ट्र विद्यापीठे (विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे यांच्या सदस्यांच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलणे) अधिनियम, २०१५ दि.१७/०८/२०१५ रोजी संमत करुन तसे दि.१७/०८/२०१५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या असाधारण राजपत्र भाग क्र.८ मध्ये प्रसिध्द केले होते. त्यानुसार, विविध प्राधिकरणाच्या निवडणूका दि.३१/०८/२०१६ पर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात व विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणांमध्ये केवळ पदसिध्द सदस्य कार्यरत राहतील असे दि.२५/०८/२०१५ च्या पत्रान्वये उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडून कळविण्यात आले होते.

परंतु दि.३१ ऑगस्ट, २०१६ पर्यंत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ विधानपरिषदेमध्ये मंजूर न झाल्याने विद्यापीठ अधिकार मंडळाच्या निवडणूका दि.३१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत घेण्यात येवू नयेत व महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ नुसार नामनिर्देशन व स्वीकृत प्रक्रिया पूर्ण करावी तसेच नामनिर्देशनाद्वारे व स्वीकृतीद्वारे येणाऱ्या सदस्यांची मुदत प्रस्तावित नवीन विद्यापीठ कायद्याअन्वये नवीन प्राधिकरणे व मंडळे घटित करण्यात येईपर्यंत किंवा ३१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत, यांपैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहिल असे नमूद केले आहे. सोबत दि.०१/१०/२०१६ रोजीच्या राजपत्राची इंग्रजी व मराठी प्रत जोडली आहे.

सबब, महाराष्ट्र शासनाच्या दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द झालेले इंग्रजी व मराठी राजपत्र व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळावर नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रिया करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द झालेल्या इंग्रजी व मराठी राजपत्राची नोंद घेण्यात आली.

[०५] दि.२७/०९/२०१६ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.२७/०९/२०१६ रोजी विशेष कक्ष स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीचा कार्यवृत्तांत शिवाजी विद्यापीठ दंडक क्र.१५८(५) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवणे गरजेचे आहे.

सबब, उक्तप्रमाणे विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२७/०९/२०१६ रोजी संपन्न झालेल्या विशेष कक्ष स्थायी समितीच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०६] ग्रेड वेतन ₹४,८००/- पेक्षा अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना ₹५,०००/- सण अग्रीम ऐवजी विद्यापीठात शासन मान्य पदावर कार्यरत असलेल्या वर्ग १ ते ४ मधील प्रशासकीय सेवकांना ₹१०,०००/- सण अग्रीम विद्यापीठ फंडातून देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठातील प्रशासकीय सेवकांना विद्यापीठ फंडातून दि.२६/१०/२०१५ च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या सणा निमित्त अग्रीम मंजूर करण्याबाबत दि.०४/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

"ग्रेड वेतन ₹४,८००/- पेक्षा अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना दि.२६/१०/२०१५ च्या शासन निर्णयानुसार सणासाठी ₹१०,०००/- इतकी अग्रीम रक्कम घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे ग्रेड वेतन ₹४,८००/- पेक्षा अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना या ₹१०,०००/- व्यतिरिक्त विद्यापीठ फंडातून ₹५,०००/- अग्रीम देण्यास व त्याची परतफेड समान पाच हप्त्यात करून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली".

दि.०४/११/२०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये विद्यापीठ फंडातून ज्या कर्मचाऱ्यांचे ग्रेड वेतन ₹४,८००/- पेक्षा अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना ₹५,०००/- सण अग्रीम देण्यास व त्याची परतफेड समान पाच हप्त्यात करून घेण्यास सर्वानुमते मान्यता दिलेली आहे. तथापि, सध्याची महागाई विचारात घेता ₹५,०००/- सण अग्रीमच्या ऐवजी ₹१०,०००/- सण अग्रीम व त्याची परतफेड समान दहा हप्त्यात करण्यास व प्रस्तूत विद्यापीठात शासन मान्य पदावर कार्यरत असलेल्या वर्ग १ ते ४ मधील प्रशासकीय सेवकांना याचा लाभ देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: ग्रेड वेतन ₹४,८००/- पेक्षा अधिक नाही अशा कर्मचाऱ्यांना ₹१०,०००/- सण अग्रीम विद्यापीठ फंडातून देण्यास व त्याची परतफेड समान दहा हप्त्यात करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०७] पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यम पुस्तके छपाई करुन देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठांशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील बी. ए, बी. एस्सी. व बी. कॉम भाग -२ व अभियांत्रिकी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यमाची पुस्तकाची छपाई करुन ती ₹५०/- प्रती पुस्तक प्रकाशन विभागामार्फत विक्रीद्वारे महाविद्यालयास पुरवली जातात. सदरची पुस्तके संपल्याने छपाई करुन घेण्यासाठी मा. कुलगुरुमहोदय यांच्या मान्यतेने संबंधित फर्मकडून फेरदरपत्रके मागविण्यात येवून व दरपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले होते. त्यानुसार एकूण सहा फर्मकडून दरपत्रके प्राप्त झाली आहेत. सोबत तौलनिक तक्ता जोडला असून न्यूनतम दर असलेले फर्म मे. अनिल प्रिंटिंग प्रेस, सोलापूर यांच्याकडून खालील पुस्तके छपाई करावयाची आहे.

अ.क्र.	माध्यम	छपाईच्या प्रति	दर प्रति पुस्तक	एकूण रुपये
१)	मराठी माध्यम	५,०००	₹१८.७५/-	₹९३,७५०/-
२)	इंग्रजी माध्यम	३,०००	₹१९.७५/-	₹५९,२५०/-

पुस्तके छपाईचा खर्च हा वित्त व लेखा विभागाकडील "Printing for publication Exp." Budget Provision Rs.२,००,०००/- या अंदाजपत्रकीय शिर्षकाच्या तरतूदीमधून होणार आहे.

सबब, पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यम पुस्तके मे. अनिल प्रिंटिंग प्रेस, सोलापूर यांच्याकडून छपाई करुन घेण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: पर्यावरणशास्त्राची मराठी व इंग्रजी माध्यम पुस्तके मे. अनिल प्रिंटिंग प्रेस, सोलापूर यांच्याकडून खालील दिलेल्या दरानुसार छपाई करुन घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

अ.क्र.	माध्यम	छपाईच्या प्रति	दर प्रति पुस्तक	एकूण रुपये
१)	मराठी माध्यम	५,०००	₹१८.७५/-	₹९३,७५०/-
२)	इंग्रजी माध्यम	३,०००	₹१९.७५/-	₹५९,२५०/-

[०८] विशेष कार्यासन अधिकारी, श्री. आय. ए. इनामदार यांचा ६ महिन्याचा कालावधी दि.१०/११/२०१६ रोजी संपत असल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि.०८ जानेवारी, २०१६ नुसार विविक्षित कामासाठी कंत्राटी पध्दतीने विशेष कार्यासन अधिकारी (अभियांत्रिकी विभाग), विशेष कार्यासन अधिकारी (वित्त व लेखा विभाग) या पदाची मुलाखत घेवून, निवड समितीचा अहवाल स्विकारुन दि.१२/०४/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने श्री. इनामदार आय. ए. यांना नियुक्ती आदेश क्र.SUS /Estt /२०१६/३७०६, दि.१३/०४/२०१६ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये विशेष कार्यासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार ते दि.११/०५/२०१६ रोजी सदर पदावर रुजू झाले आहेत.

सदर नियुक्ती आदेशामध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात आले आहे.

Your appointment is purely temporary on contractual basis as provided in Government Resolution no.२७१५/प्र.क्र.१००/१३, दि.०८/०१/२०१६ for the period of six months from the date of joining.

उक्त तरतूद विचारात घेता, श्री. इनामदार आय. ए. हे दि.११/०५/२०१६ रोजी रुजू झाले असून त्यांचा कालावधी हा दि.१०/११/२०१६ रोजी संपणार आहे.

सबब, सदर बाब धोरणात्मक असल्याने श्री. आय. ए. इनामदार यांना किती कालावधीसाठी मुदतवाढ द्यावी ही बाब विचारार्थ).

ठराव: विशेष कार्यासन अधिकारी, श्री. आय. ए. इनामदार यांचा ६ महिन्याचा कालावधी दि.१०/११/२०१६ रोजी संपत असल्याने त्यांना आणखी सहा महिन्यासाठी मुदतवाढ देण्यास व तसेच रु.२५,०००/- एकत्रित (pay minus pension) प्रमाणे मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०९] राज्यस्तरीय युवा महोत्सव,पश्चिमविभागीय युवा महोत्सव व राष्ट्रीय युवा महोत्सवात वादक, गायक व प्रशिक्षकांना ठरलेल्या प्रति दिन प्रति व्यक्ती प्रमाणे मानधन अदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: राज्यस्तरीय युवा महोत्सव, पश्चिमविभागीय युवा महोत्सवात व राष्ट्रीय युवा महोत्सवात प्रत्येकी ४० विद्यार्थ्यांचा संघ सामिल होत असतो. उपरोक्त दोन्ही युवा महोत्सवात चांगल्या प्रकारे सादरीकरण व्हावे या दृष्टीकोनातून युवा महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी कलाकारांसाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यास अनुसरून इंद्रधनुष्य युवा महोत्सव २०१६-१७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, औरंगाबाद येथे दि.०५/११/२०१६ ते ०९/११/२०१६ या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ३२ वा पश्चिमविभागीय युवा महोत्सव गणपत विद्यापीठ, गुजरात येथे दि.०६/०१/२०१७ ते दि.१०/०१/२०१६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तसेच दोन्ही युवा महोत्सवासाठी अनुक्रमे १५ दिवस व ५ दिवस सरावाचे असे एकूण ४० दिवसाचे शिबिर घेणे आवश्यक आहे. दि.१४/१०/२०१६ रोजीच्या मान्यतेनुसार मा. कुलगुरु महोदय यांनी मानधनाची शिफारस करण्यासाठी नामनिर्देशीत केलेल्या युवा महोत्सव समितीच्या सदस्यांनी दोन्ही युवा महोत्सवासाठी अनुक्रमे १५ दिवस व ५ दिवस सरावशिबिराचे असे एकूण ४० दिवसासाठी प्रति दिननुसार खालीलप्रमाणे मानधन अदा करण्याबाबत शिफारस केली आहे.

अ क्र	वाद्याचा तपशिल	प्रति दिन	४० दिवसासाठी शिफारस केलेले मानधन		सन २०१५-१६ वर्षातील दोन्ही युवा महोत्सवासाठी प्रत्यक्ष अदा करण्यात आलेले मानधन
			दोन्ही युवा महोत्सवाचे सराव व सादरीकरणाचे एकूण दिवस	दोन्ही युवा महोत्सवाचे एकूण मानधन	
१	ढोलकी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
२	पेटी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
३	तबला वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
४	ढोलक वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
५	संबळ वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
६	बासरी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१२,८००/-
७	गायक १	₹४५०/-	४०	₹१८,०००/-	₹१२,८००/-
८	गायक २	₹४५०/-	४०	₹१८,०००/-	---
	एकूण रक्कम			₹१,५६,०००/-	₹१,००,८००/-

ब) विविध कला प्रकारासाठी प्रशिक्षकाचे मानधन					
अ.क्र.	कलाप्रकाराचे नाव	प्रति दिन	दोन्ही युवा महोत्सवाचे दिवस	दोन्ही युवा महोत्सवाचे मानधन	एकूण
१	शास्त्रीय नृत्य मार्गदर्शक	₹३००/-	४०	₹१२,०००/-	₹१२,८००/-
२	शास्त्रीय नृत्य वादक व गायक	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
३	लोकनृत्य	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
४	संगीत	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
५	लघुनाटीका	₹३००/-	४०	₹१२,०००/-	₹१६,०००/-
६	एकांकीका	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
७	मुकनाट्य	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
८	ललीत ७ कलाप्रकार	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
एकूण प्रशिक्षकाचे एकूण मानधन				₹१,२६,०००/-	₹७६,८००/-
अ) प्रमाणे वादक व गायकाचे ब) प्रमाणे प्रशिक्षकाचे एकूण मानधन				₹२,८२,०००/-	₹१,७७,६००/-

उपरोक्त शिफारसी विचारात घेता वादक, गायक व प्रशिक्षक यांना सरावशिबिरा दरम्यान व युवा महोत्सवात सादरीकरणासाठी असे ४० दिवसासाठी शिफारशीनुसार मानधन करण्यासाठी ₹२,८२,०००/- इतका खर्च अपेक्षित असून सदरचा खर्च हा Youth Festival या अंदाजपत्रकीय शिर्षकाखाली खर्ची टाकावा लागणार आहे.

अंदाजपत्रकीय शिर्षक	तरतूद	आज रोजीचा खर्च	शिल्लक
Youth Festival	₹२०,००,०००/-	₹६,०७,६९३/-	₹१३,९२,३०७/-

तरी उपरोक्तनुसार वादक, गायक व प्रशिक्षक यांना सराव शिबिरादरम्यान व युवा महोत्सवात सादरीकरणासाठी मानधन स्वरूपात प्रति दिनप्रमाणे मानधन आदा करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: राज्यस्तरीय युवा महोत्सव, पश्चिमविभागीय युवा महोत्सव व राष्ट्रीय युवा महोत्सवात वादक, गायक व प्रशिक्षकांना ठरलेल्या प्रतिदिन प्रति व्यक्तीप्रमाणे खालीलप्रमाणे मानधन आदा करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

१	ढोलकी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
२	पेटी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
३	तबला वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
४	ढोलक वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
५	संबळ वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१५,०४०/-
६	बासरी वादक	₹५००/-	४०	₹२०,०००/-	₹१२,८००/-
७	गायक १	₹४५०/-	४०	₹१८,०००/-	₹१२,८००/-
८	गायक २	₹४५०/-	४०	₹१८,०००/-	---
एकूण रक्कम				₹१,५६,०००/-	₹१,००,८००/-

ब) विविध कला प्रकारासाठी प्रशिक्षकाचे मानधन					
अ.क्र.	कलाप्रकाराचे नाव	प्रति दिन	दोन्ही युवा महोत्सवाचे दिवस	दोन्ही युवा महोत्सवाचे मानधन	एकूण
१	शास्त्रीय नृत्य मार्गदर्शक	₹३००/-	४०	₹१२,०००/-	₹१२,८००/-
२	शास्त्रीय नृत्य वादक व गायक	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
३	लोकनृत्य	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
४	संगीत	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
५	लघुनाटिका	₹३००/-	४०	₹१२,०००/-	₹१६,०००/-
६	एकांकीका	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
७	मुकनाट्य	₹३००/-	४०	₹१२,०००/-	---
८	ललीत ७ कलाप्रकार	₹५५०/-	४०	₹२२,०००/-	₹१६,०००/-
	एकूण प्रशिक्षकाचे एकूण मानधन			₹१,२६,०००/-	₹७६,८००/-
अ) प्रमाणे वादक व गायकाचे ब) प्रमाणे प्रशिक्षकाचे एकूण मानधन				₹२,८२,०००/-	₹१,७७,६००/-

[१०] सोलापूर विद्यापीठाचा सन २०१४-१५ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला ११ वा वार्षिक अहवाल विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम २८(गग) नुसार व्यवस्थापन परिषदेचे अधिकार व कर्तव्येमध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

"वार्षिक अहवाल, वार्षिक लेखे व लेखापरीक्षा अहवाल यांच्यावर विचार करणे व ते स्वीकारणे आणि ते अधिसभेकडे पाठवणे."

सन २०१४-१५ चा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालील समितीचे गठन केलेले होते.

- १) डॉ. ए. ए. शेख (अध्यक्ष)
- २) डॉ. श्रीकांत येळेगावकर (सदस्य)
- ३) डॉ. डी. जी. कदम (सदस्य)
- ४) डॉ. सुहास पुजारी (सदस्य)
- ५) डॉ. आर. एस. मेंते (सदस्य)
- ६) डॉ. सु. नं. कांबळे (सदस्य-सचिव)

उक्त समितीने महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व प्रशासकीय विभागाकडून मागवून घेतलेल्या माहितीवर एकत्रित विचार करून वेळोवेळी बैठका घेवून सदरचा मराठी व इंग्रजी भाषेतील अहवाल (पुस्तक स्वरूपात) तयार करून व्यवस्थापन परिषदेकडे मान्यता देण्याबाबत कार्यवाहीसाठी शिफारस केलेली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनंतर सदरचा अहवालास अधिसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम १०४ तरतूद खालीलप्रमाणे आहे.

कलम १०४	The Annual Report of the University shall be prepared and published by the University and such report as approval by the Management Council shall be submitted to the Chancellor, State government and Senate. The Senate may consider the Annual Report in its meeting and may make recommendations as it deems fit. The management Council shall take appropriate action on the recommendations of the Sente and report the action taken to the Senate.
---------	---

सबब, २०१४-१५ साठीचा वरील समितीने तयार केलेला ११ वा वार्षिक अहवाल विचारार्थ).

ठराव: वार्षिक अहवाल तयार करण्याकरिता गठीत केलेल्या समितीने तयार केलेला सोलापूर विद्यापीठाचा सन २०१४-१५ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला ११ वा वार्षिक अहवाल स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[११] सोलापूर विद्यापीठाचा सन २०१४-१५ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला ११ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाबाबत विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १०४ मधील तरतूदीनुसार, सोलापूर विद्यापीठाचा सन २०१४-१५ चा ११ वा वार्षिक अहवाल अंक मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला असून, सदर अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या दि.२७ सप्टेंबर, २०१६ रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

सदरचा सन २०१४-१५ चा ११ वा वार्षिक अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत सादर करावा लागणार आहे.

सबब, सन २०१४-१५ चा ११ वा वार्षिक अहवाल अधिसभेच्या बैठकीत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशनाबाबत विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठाचा सन २०१४-१५ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक स्वरूपात) तयार केलेला ११ वा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या वतीने अधिसभेत सादर करण्यासाठी प्राचार्य श्री. आर. वाय. पाटील यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

मा. कुलगुरु तथा अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[१२(१)] भूशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांच्यामधील कराराचा (MoU) सुधारित मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: मा. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी दि.०३/१०/२०१६ रोजीच्या पत्रानुसार राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र सोलापूर व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या दोन्ही संस्थेमध्ये संशोधन, शिक्षण इत्यादीची देवाण-घेवाण व आदान-प्रदान करण्याकरिता तयार केलेल्या कराराच्या मसूद्यामध्ये डॉ. एन. व्ही. सिंग, शास्त्रज्ञ व संचालक, राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांनी दुरुस्ती सूचविली आहे. त्यानुसार सदर करारामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली असून, त्यास मान्यता मिळावी अशी विनंती केली आहे.

तत्पूर्वी मा. संचालकाच्या दि.२१/०६/२०१६ रोजीच्या पत्रानुसार सदर कराराचा मसूदा दि.२६/०७/२०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ ठेवले असता, व्यवस्थापन परिषदेने खालील ठराव पारित केला आहे.

"राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र (NRCP) सोलापूर व सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यात करावयाच्या कराराच्या मसूद्यास (MoU) सर्वानुमते मान्यता देण्यात आली."

सबब, मा. संचालक, भूशास्त्र संकुल यांनी दि.०३/१०/२०१६ रोजीच्या पत्रानुसार विनंती केल्याप्रमाणे सोबत जोडलेला सुधारित कराराचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: भूशास्त्र संकुल, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्र यांच्यामधील कराराच्या (MoU) सुधारित मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(२)] डॉ. गौतम सुबना कांबळे, सहयोगी प्राध्यापक, सामाजिकशास्त्रे संकुल यांच्या सेवेची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाची जाहिरात क्र.SUS/Estt/TP/३१/२०१०, दि.०८/०३/२०१० नुसार दैनिक सकाळ, दैनिक संचार या वृत्तपत्रात दि. ०९/०३/२०१० रोजीच्या अवृत्तीत प्रकाशित केली होती. मा. संचालक, माहिती तंत्रज्ञान संचालनालय, मंत्रालय मुंबई यांना सदरची जाहीरात प्रकाशित करण्यास्तव पाठविण्यात आली होती. त्यांनी राज्य शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली होती. तसेच AIU नवी दिल्ली आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावरही जाहीरात प्रकाशित करण्यात आली होती. (सहपत्र १ ते ९)

उपरोक्त जाहीरातीच्या अनुषंगाने डॉ. गौतम सुबना कांबळे यांनी दि.२५/०३/२०१० रोजीच्या अर्जानुसार सामाजिकशास्त्रे संकुलातील अनुसूचित जाती प्रवर्गातील सहयोगी प्राध्यापक या रिक्त पदासाठी अर्ज केला आहे. सदर अर्ज या कार्यालयास विद्यापीठाचे आवक क्र.१३८८ नुसार आस्थापना विभागास प्राप्त झाला आहे.(सहपत्र १० ते ३०)

तद्नंतर जाहीरातीच्या अनुषंगाने आलेल्या सर्व अर्जांची छाननी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. या समितीने प्राप्त अर्जांची पडताळणी करून आपला छाननी समिती अहवाल सादर केला आहे. (सहपत्र ३१ ते ३२)

सहपत्र ३१ मध्ये संकुलनिहाय, पदनिहाय, प्रवर्गनिहाय प्राप्त अर्ज, त्यापैकी पात्र अपात्र त्यांचे विवरण दर्शविण्यात आले आहे. सामाजिकशास्त्रे संकुलातील सहयोगी प्राध्यापक या पदासाठी अनुसूचित जाती या प्रवर्गातून दोन अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी डॉ. जी. एस. कांबळे यांचा अर्ज पात्र ठरला व एक अर्ज अपात्र आहे. सहपत्र ३२ वर डॉ. कांबळे गौतम सुबना यांचे पूर्ण नाव, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, अनुभव, विषयाचा उल्लेख ü करून शेरा (Remarks) या मथळ्याखाली अंतिम छाननी समितीने खालील प्रमाणे शेरा नमूद केला आहे.

“Specialization not directly related to rural development, still being from Economics one of the Social Sciences school Subjects, treated as Eligible”

उपरोक्त शेन्यानुसार प्रस्तुत कार्यालयाने डॉ. कांबळे गौतम सुबना यांना क्र. SUS/Estt/२०१०-११/२५५४, दि.०५ जुलै, २०१० अन्वये मुलाखतपत्र (Call letter) पाठविण्यात आले महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ७६ नुसार सामाजिकशास्त्रे संकुलातील अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी सहयोगी प्राध्यापक या पदाची मुलाखत दि.०४ ऑगस्ट, २०१० रोजी सकाळी ९:०० वा. व्यवस्थापन परिषद कक्षात आयोजित केल्याचे कळविण्यात आले आहे. (सहपत्र ३३)

Call letter नुसार डॉ. जी. एस. कांबळे यांनी या कार्यालयास Intimation Form पाठविले असून सदर फॉर्म दि.१६ जुलै, २०१० रोजी आस्थापना विभागास अवक क्र. २०२६ अन्वये प्राप्त झाला आहे. (सहपत्र ३४)

तद्नंतर महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ कलम ७६ (२) गठीत केलेल्या निवड समितीने डॉ. जी. एस. कांबळे यांची दि.४ ऑगस्ट, २०१० रोजी रीतसर मुलाखत घेवून सामाजिकशास्त्रे संकुलातील अनुसूचित जाती प्रवर्गातून सहयोगी प्राध्यापक या पदासाठी शिफारस केली आहे. (सहपत्र ३७)- निवड समिती अहवाल.

उक्त निवड समितीच्या शिफारसीनुसार डॉ. कांबळे यांना या कार्यालयाचे क्र.SOL/SUS/Estt/ २०१०-११/४३५३, दि.०६ सप्टेंबर, २०१० अन्वये सहयोगी प्राध्यापक पदाचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. (सहपत्र ३८)

वरील नियुक्ती आदेशास अनुसरून त्यांनी यापूर्वी कार्यरत असलेल्या The New College, Kolhapur येथून रीतसर कार्यमुक्त होवून या कार्यालयात दि.२१/१२/२०१० रोजी मध्यान्होपूर्व सहयोगी प्राध्यापक या पदावर रुजू झाले आहेत. (सहपत्र ४१ ते ४२)

डॉ. जी. एस. कांबळे हे यापूर्वी कार्यरत असलेल्या महाविद्यालयात अनुदानित पदावर सेवेत असल्याने त्यांनी त्या महाविद्यालयातील केलेली वेतननिश्चिती या कार्यालयास दाखल केली आहे. सदर वेतननिश्चिती फॉर्मवर संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची व विभागीय सहसंचालक आणि वरिष्ठ लेखापाल यांची स्वाक्षरी आहे. (सहपत्र ४३ ते ४४)

उपरोक्त वेतननिश्चितीनुसार या कार्यालयाचे डॉ. जी. एस. कांबळे यांचे वेतननिश्चिती प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर या कार्यालयात पाठवून दिले असता त्यांनी सदर वेतननिश्चितीस मान्यता प्रदान केली आहे. (सहपत्र ४५)

डॉ. जी. एस. कांबळे हे विद्यापीठात येण्यापूर्वी न्यू कॉलेज, कोल्हापूर येथे कायम आस्थापनेवर असल्याने व त्यांची कायम सेवा २००५ पूर्वीची असल्यामुळे त्यांना भविष्यनिर्वाह निधी खाते क्र. अनुज्ञेय होते. त्यासाठी याकार्यालयाकडून मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर येथे भविष्यनिर्वाह निधी खाते क्र. संबंधितास मिळणेबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. सदर प्रस्तावास अनुसरून सहसंचालक कार्यालयाचे डॉ. जी. एस. कांबळे यांना SR/SOR/SU/३१ असा भविष्यनिर्वाह निधी खाते क्र. दिला आहे. (सहपत्र ४६ ते ४८)

डॉ. कांबळे गौतम सुबना यांचे परिक्षाधिन कालावधितील सहामाही व वार्षिक स्वयंमूल्यमापन अहवाल संबंधित संकुलाच्या संचालकांनी या कार्यालयास पाठवून दिले होते. तसेच परिणियम क्र.२७०(३) नुसार "Definite Remarks and recommendation" मागविले होते. त्यावर संकुलाच्या संचालकांनी संबंधितास सेवेत कायम करावे असे कळविले आहे.

त्यानुसार दि.१५ फेब्रुवारी, २०१३ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विषय क्र.३ अन्वये विषय ठेवले असता, व्यवस्थापन परिषदेने खालील प्रमाणे ठराव पारित केला आहे.

“सामाजिकशास्त्रे संकुलातील डॉ. कांबळे गौतम सुबना सहयोगी प्राध्यापक यांना दि.२०/१२/२०१२ पासून सेवेत कायम करण्यास मान्यता देण्यात आली.”

परंतु डॉ. जी. एस. कांबळे यांच्या Specialization बाबत सर्वकष पडताळणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने “Dr. G. S. Kamble is not eligible for the post of Reader / Associate Professor, in view of the published advertisement.” असा अहवाल सादर केला आहे. (सहपत्र ५० ते ५२)

तदनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार डॉ. जी. एस. कांबळे यांचे जुलै, २०१६ ची वेतनवाढ तूर्तास प्रलंबित ठेवण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाने श्रीमती वदराळे कविता श्रीकांत यांना पारित केलेले नियुक्त आदेश क्र. SU/EST/PG/१०२७, दि.२५ जून, २०१४ च्या पहिल्या परंतूकान्वयात खालील प्रमाणे नमूद केले आहे.

With reference to your application dated २३/१२/२०१३, I am directed to inform you that the Hon*ble Vice-Chancellor is pleased to appoint you as full-time Teacher as Assistant Director / Assistant Professor for Cooperation / **Rural Development** (OPEN) in the Yashwantrao Chavan School of Rural Development, Shivaji University, Kolhapur on a starting pay of Rs. १५६०० in the scale of Rs. १५६००-३९१०० plus AGP ६००० with immediate effect. (सहपत्र - ६४)

श्रीमती वदराळे कविता श्रीकांत ह्या पदव्युत्तर पदवी (M.A.) अर्थशास्त्र या विषयात केले आहेत. त्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत सहपत्र ६५ वर जोडली आहे.

डॉ. गौतम सुबना कांबळे यांचेही पदव्युत्तर पदवी (M.A.) अर्थशास्त्र या विषयात आहे. सदर विद्यापीठ स्थापनेपूर्वी शिवाजी विद्यापीठाचे पदव्युत्तर केंद्र अस्तित्वात होते. त्यामुळे राज्य शासनाने दि.२२ जुलै, २००४ च्या आदेशात नमूद केले आहे की, (एक) शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी केलेले परिनियम, अध्यादेश, विनियम आणि नियम यांचे सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून उक्त अधिनियमाखालील अधिकारांचा वापर करून अधिक्रमण करण्यात येईपर्यंत किंवा त्यात फेरबदल करण्यात येईपर्यंत ते अमलात असणे चालू राहिल आणि ते उक्त अधिनियमान्वये सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्याकडून करण्यात आल्याचे मानण्यात येईल. असे स्पष्ट अधोरेखित करण्यात आले आहे. (सहपत्र - ५८)

त्यामुळे श्रीमती वदराळे कविता श्रीकांत यांच्या नियुक्ती आदेशाचा संदर्भ घेवून डॉ. कांबळे गौतम सुबना यांच्या सेवेची बाब सकारात्मक निर्णय घेण्याच्या व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दोष व दुरुस्ती :

- १) विषयाच्या टिपणीतील शेवटच्या परिच्छेदातील "सकारात्मक" हा शब्द वगळण्यात यावा.
 - २) उक्त विषयातील टिपणीमध्ये नमूद "शिवाजी विद्यापीठाने नियुक्ती आदेशाचा संदर्भ घेवून" हा मजकूर व सहपत्रे वगळण्यात यावीत.
- उर्वरित विषयातील बाबी संदर्भात प्रशासनाने कायदेशीर अभिप्राय घेवून सविस्तर विषय पुनश्च: सादर करावा असे सर्वानुमते ठरले.

[१२(३)] सोलापूर विद्यापीठास Indus Foundation, USA तर्फे तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे उपयोग केल्याबद्दल Education Technology चा पुरस्कार मिळाल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: The Indus Foundation, USA ही संस्था अमेरिक व भारत येथे उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी काम करते. अमेरिकेसह संपूर्ण जगात उच्च शिक्षणाच्या प्रसारासाठी संमेलन आयोजित करणे, कार्यशाळा घेणे, सहयोग संशोधन कार्यक्रम दूरशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय शिक्षण कार्यक्रम, विद्याशाखा अदलाबदल कार्यक्रम तसेच परदेशी विद्यापीठ व भारतीय विद्यापीठे यांच्या संयुक्त बैठका, शैक्षणिक करार व विचारांची देवाणघेवाण करणे इ. कामे या Foundation च्या माध्यमातून केली जातात. त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी उच्च शिक्षण संस्थातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थासाठी काही पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने त्यांनी ऑनलाईन पध्दतीने जगातील सर्व विद्यापीठे व शैक्षणिक संस्था आपले शैक्षणिक प्रक्रियेतील तंत्रज्ञानयुक्त काम व यासाठी नामनिर्देशन करण्यासाठी आवाहन केले होते.

याच अनुषंगाने Indus Foundation, USA ने माहिती व संपर्क तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून शिक्षण संस्थेतील प्रशासकीय प्रक्रिया सुलभरित्या राबविणे, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कार्यालयीन कामात तंत्रज्ञानाचा समावेश करून जलद व सुनियोजित प्रणाली राबविणे या प्रकल्पासाठी Award For Technology या नावाने एक पुरस्कार देण्याचे सूचित करण्यात आलेले होते.

त्यानुसार सोलापूर विद्यापीठाने गेल्या २ वर्षांपासून मा. कुलगुरु, प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले विविध अभिनव प्रयोग, परीक्षा विभागातील कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर करून अंगीकारलेल्या विविध योजना, विद्यार्थ्यांच्या सोईसाठी राबविलेल्या विविध तंत्रज्ञानावर आधारित योजना असे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेपासून ते ऑनलाईन दीक्षांत समारंभापर्यंतची शैक्षणिक कामकाज व तसेच पदवी प्रमाणपत्राच्या स्वरूपामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर QR / QC Code ची छपाई व इतर सुरक्षा विषयक बदल, सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे ऑनलाईन उपलब्ध करून देणे. Online Verification, E-Transcripts इ. परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेला Mobile App. व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीकरिता कार्यान्वीत केलेला Whatsapp ची सुविधा इत्यादी.

तसेच परीक्षा विभागातील कामकाजामध्ये Online Question paper Delivery, Online Examination व Online Evaluation इ. परीक्षा सुधार कार्यक्रम यशस्वीपणे अंमलात आणण्यात सोलापूर विद्यापीठ यशस्वी ठरले आहे. या सर्व बाबी विचारात घेवून मा. कुलगुरुमहोदय प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांनी सोलापूर विद्यापीठ परीक्षा विभागाने केलेल्या परीक्षेतील आमूलाग्र बदल व नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शैक्षणिक क्षेत्रात केलेले दर्जात्मक काम विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुविधा व ऑनलाईन कार्यप्रणाली विचारात घेता, सोलापूर विद्यापीठ व ही सर्व प्रक्रिया ज्यांनी राबविली ते विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक, श्री. बी. पी. पाटील यांचे नामनिर्देशन Award for Education Technology या सदराखाली पुरस्काराकरिता नामांकन Indus Foundation, USA कडे पाठविण्यात आले होते.

The Indus Foundation, USA ने मा. कुलगुरुमहोदय प्रा. डॉ. एन. एन. मालदार यांनी नामांकनात नमूद केलेल्या सर्व बाबींचा एक समितीद्वारे अभ्यास करुन Award for Educational Excellence अंतर्गत सोलापूर विद्यापीठास Award for Education Technology हा जागतिक स्तरावरील पुरस्कार जाहीर केला. तसेच या पुरस्कारासाठी नमूद केलेल्या निकषासाठी पात्र होण्यासाठी महत्वपूर्ण ठरलेले नाविण्यपूर्ण बदल, परीक्षा विषयक कामकाजात केलेले तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे दैनंदिन कार्यालयीन कामकाजात समावेश करुन जलद व सुनियोजित प्रणाली अंमलात आणून अशी दैदिप्यमान कामगिरी पार पाडणारे सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक, श्री. बी. पी. पाटील यांनाही शैक्षणिक संस्थेतील प्रशासकास दिला जाणारा Award for Education Technology हा पुरस्कार जाहीर केला आहे.

भारतातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्था यांच्यासह अमेरिकेतील शिक्षण संस्थातील तज्ञांचे दि.२८ सप्टेंबर, २०१६ रोजी मुंबई येथे आयोजित केलेल्या "Indo-American Educational Summit २०१६" या कार्यशाळेमध्ये **माजी केंद्रीय माहिती आयुक्त श्री. शैलेश गांधी** यांच्याहस्ते विद्यापीठास व परीक्षा नियंत्रक श्री. बी. पी. पाटील यांना देण्यात आलेले पुरस्कार परीक्षा नियंत्रक श्री. बी. पी. पाटील यांनी स्वीकारले. सोलापूर विद्यापीठाला Award for Education Technology अंतर्गत शैक्षणिक संस्थेतील प्रशासकीय कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रात केवळ सोलापूर विद्यापीठासच प्राप्त झाला आहे.

सोलापूर केवळ एका जिल्हयासाठी असणाऱ्या देशातील एकमेव विद्यापीठ सोलापूर हे आहे. विद्यापीठ एक आदर्श व इतर सर्व विद्यापीठासाठी रोल मॉडेल होण्याच्या दृष्टीने पाऊले टाकत आहे. त्याचाच प्रत्यय विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण प्रक्रियांतून येत आहे. त्यातच या विद्यापीठाला जागतिक स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाल्याने हे विद्यापीठ जगाच्या नकाशावर आलेले आहे. यामूळे सोलापूर विद्यापीठाच्या शिरपेच्यात मानाचा आणखी एक तूरा रोवला गेला आहे. या पुरस्काराने सोलापूर विद्यापीठाने संपूर्ण देशात आपले नाव लौकीक केले असून, या कामगिरीचे संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यापीठाचे अभिनंदन होते आहे. सोबत प्रमाणपत्राची प्रत जोडली आहे.

सबब, सदरील बाब माहितीस्तव).

ठराव: सोलापूर विद्यापीठास Indus Foundation, USA तर्फे तंत्रज्ञानाचा उत्कृष्टपणे उपयोग केल्याबद्दल Education Technology चा पुरस्कार मिळाल्याबाबतची नोंद घेण्यात आली.

[१२(४)] एम. बी. ए. चा ATKT संदर्भातील अभ्यासक्रमाच्या अध्यादेशामधील (अध्यादेश क्र.४१) बदल करण्याची बाब विद्या परिषदेने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केल्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.२०/०६/२०१६ रोजीच्या परीक्षा विभागाच्या टिपणीस अनुसरून एम. बी. ए. अभ्यासक्रमाच्या ATKT संदर्भात कोणती कार्यवाही करावी याबद्दल दि.२९/०७/२०१६ रोजी टिपणी सादर केली असता, मा. कुलगुरु महोदयांनी एम. बी. ए. चा सुधारित अध्यादेशाचा मसूदा तयार करून मान्यतेसाठी राजभवन कार्यालयास पाठविणेबाबत आदेश दिले होते.

त्यास अनुसरून वाणिज्य विद्याशाखेच्या समन्वयकांनी एम. बी. ए. च्या अध्यादेशामध्ये जो बदल करावयाचा आहे. त्याचा मसूदा तयार करून अभ्यासमंडळे व विद्याशाखेच्या वतीने स्वीकारून विद्या परिषदेस शिफारस केली आहे.

सबब, अध्यादेशामधील बदलास विद्या परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे. तद्नंतर व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशीनंतर राज्यपाल कार्यालयास अध्यादेश बदलाचा मसूदा पाठविणे आवश्यक आहे.

वरीलप्रमाणे एम. बी. ए. अभ्यासक्रमाच्या ATKT संदर्भातील अध्यादेशामधील (अध्यादेश क्र.४१) बदल करण्यासंदर्भात विद्या परिषदेची मान्यता घेणे आवश्यक होते. परंतु विद्या परिषदेची बैठक नजिकच्या काळात आयोजित नसल्याने त्यास महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम १४(७) मधील तरतूदीनुसार मा. कुलगुरुमहोदयांनी विद्या परिषदेच्या वतीने बदललेला अध्यादेश स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यास मान्यता दिली आहे.

सबब, एम. बी. ए. चा ATKT संदर्भातील अभ्यासक्रमाच्या अध्यादेशामधील (अध्यादेश क्र.४१) बदल करण्याची बाब विद्या परिषदेने स्वीकारून व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस केल्याची बाब विचारार्थ).

ठराव: एम. बी. ए. चा ATKT संदर्भातील अभ्यासक्रमाच्या अध्यादेशामधील (अध्यादेश क्र.४१) बदल करण्याबाबत विद्या परिषदेने केलेली शिफारस स्विकारून सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(५)] वर्ग ३ व ४ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठातील वर्ग ३ व ४ या संवर्गातील रिक्त पदांच्या भरती संदर्भात विहित प्रक्रियेद्वारे खालीलप्रमाणे प्रशासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

अ. क्र.	प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	रुजू दिनांक	मध्यान्हपूर्व / मध्यान्होत्तर
१.	श्री. मुडगी मल्लिकार्जुन बाबुराव	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
२.	श्रीमती कस्तुरे रेखा काका	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
३.	श्री. मंठाळे रविशंकर उर्फ शिवकुमार विजयकुमार	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
४.	श्रीमती चवरे अश्विनी गेना	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
५.	श्री. चौरे किशोर बाबुराव	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
६.	श्री. संभारम अनिल कृष्णाहरी	कनिष्ठ लिपीक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
७.	श्री. हावळे अतिश मनोहर	कनिष्ठ लिपीक	०२/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
८.	श्री. देवेकर प्रमोद भिमराव	कनिष्ठ लिपीक	०३/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
९.	श्री. बानकरी एजाज अहमद पिर अहमद	कनिष्ठ लिपीक	०६/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१०.	श्री. सावळे रंजित दुर्योधन	कनिष्ठ लिपीक	०६/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
११.	श्री. खंडागळे अमोल	कनिष्ठ लिपीक	०८/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१२.	श्रीमती नाईकवाडी फैजुन्निसा म. हनिफ	कनिष्ठ लिपीक	२२/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१३.	श्री. शेख सलीम अब्दुल रहीमान	कनिष्ठ लिपीक	२९/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१४.	श्रीमती मोहिते धनश्री दामाजी	कनिष्ठ लिपीक	०१/१०/२०१६	मध्यान्हपूर्व
१५.	श्रीमती जाधव सुप्रिया सुनिल	कनिष्ठ लिपीक	१८/१०/२०१६	मध्यान्हपूर्व
१६.	श्री. शेख मुकतार मनसूर	सांख्यिकी सहायक	०२/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१७.	श्री. सोनवने रोहित सुनिल	लघुटंकलेखक	०१/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१८.	श्री. मिराशे देवानंद सुधाकर	प्रयोगशाळा सहायक	२६/०९/२०१६	मध्यान्हपूर्व
१९.	श्री. काळे महादेव कोंडीबा	प्रयोगशाळा सहायक	०७/१०/२०१६	मध्यान्हपूर्व
२०.	श्री. मठ संगमेश्वर मल्लय्या	शिपाई	१६/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२१.	श्री. घंटे भागवत शंकर	शिपाई	१८/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२२.	श्री. वाघमोडे सागर पांडुरंग	शिपाई	१८/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२३.	श्री. चेके मदन सुभाष	शिपाई	२२/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२४.	श्री. दुधारे गौतम पांडुरंग	शिपाई	२५/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२५.	श्री. शिंदे गणेश खंडू	शिपाई	०१/१०/२०१६	मध्यान्हपूर्व
२६.	श्रीमती वडावराव सविता संभाजी	ग्रंथालय परिचर	२८/०७/२०१६	मध्यान्हपूर्व
२७.	श्री. पोरे प्रशांत सुनिल	प्रयोगशाळा परिचर	२८/०९/२०१६	मध्यान्हपूर्व

उपरोक्त प्रशासकीय सेवकांच्या वेतन निश्चितीचा प्रस्ताव मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आलेला आहे. मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी दूरध्वनीद्वारे तोंडी सूचित केल्याप्रमाणे उक्तप्रमाणे नव्याने विद्यापीठाच्या सेवेत रुजू झालेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन विद्यापीठ फंडातून नियुक्ती दिनांकापासून खालील अटीच्या अधिन राहून आदा करण्यास मा. कुलगुरु महोदयांनी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यानुसार कार्यवाही करण्याबाबत वित्त व लेखा विभागास कळविण्यात आले आहे.

"शासनाकडून काही कारणास्तव रक्कम मंजूर न झाल्यास सदर वेतनाची रक्कम परत करेन या अटीवर हमीपत्र घेवून कार्यवाही करावी."

सबब, वर्ग ३ व ४ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: वर्ग ३ व ४ या संवर्गातील नवीन नियुक्त कर्मचारी यांचे वेतन विद्यापीठ फंडातून करण्याबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[१२(६)] महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३५ (२) (f) व ३५ (२) (g) च्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या निवडणूका ३१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत पुढे ढकलल्याच्या महाराष्ट्र शासनाने दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे "२०१६ महाराष्ट्र अधिनियम क्र.२५ -कृषितर व तंत्रज्ञानतर विद्यापीठांच्या प्राधिकरणांच्या व मंडळांच्या सदस्यांच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठी आणि नामनिर्देशनाद्वारे व स्वीकृतीद्वारे उक्त प्राधिकरणे व मंडळे गठित करण्याबाबत" कळविले आहे.

यापूर्वी म. वि. कायदा १९९४ कलम ३५ नुसार गठीत केलेल्या मंडळ समितीची मुदत दि.३१ ऑगस्ट, २०१५ रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यास्तव उपरोक्त शासन निर्णयानुसार नव्याने महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ गठित करावी लागणार आहे. त्यास्तव सदर समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करून घेण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३५ (२) (f) व ३५ (२) (g) नुसार महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ गठित करण्याबाबत खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३५ (२) (f)	One teacher, imparting under graduate instruction having not less than sixteen years of teaching experience, nominated by the Management Council;
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ३५ (२) (g)	One principal of an affiliated college of arts, science or commerce, nominated by the Management Council from amongst the principals who are members of the Academic Council;

सबब, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३५ (२) (f) व ३५ (२) (g) च्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळावर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३५ (२) (f) नुसार डॉ. नरेंद्र श्रीरंग काटीकर, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर यांचे नामनिर्देशन करण्यात आले.

[१२(७)] अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी तयार करण्यात आलेली तपासणी सूची व गुणदान पद्धत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तूत विद्यापीठाद्वारे सर्व अधिविभाग तसेच सर्व संलग्नित महाविद्यालयांची शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्याची कार्यवाही सुरु असून, पहिल्या टप्प्यात सर्व अनुदानित महाविद्यालयाचे व शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) झालेले आहे. सदर अनुदानित महाविद्यालयामध्ये बहुतांश कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा समावेश होता. शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) च्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही सुरु असून, यामध्ये बहुतांश (A.I.C.T.E.) अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयाचे (Academic & Administrative Audit) करावयाचे आहे. तथापि, (A.I.C.T.E.) अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमाच्या (Engg / Pharmacy / MCA / MBA / Arch.) महाविद्यालयाचे शैक्षणिक प्रशासकीय मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक तपासणी सूची व गुणदान पद्धत प्रस्तूत विद्यापीठाकडे उपलब्ध नव्हती. त्यास्तव सदरकामी तपासणी सूची व गुणदान पद्धत तयार करण्याकामी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आलेली आहे.

१. प्राचार्य डॉ. एस. ए. हलकुडे (अध्यक्ष)
२. डॉ. एम. एस. कलशेट्टी (सदस्य)
३. डॉ. व्ही. पी. उबाळे (सदस्य)

उपरोक्त समितीच्या दि.०२/०७/२०१६, दि.२७/०९/२०१६ व दि.२१/१०/२०१६ रोजी बैठक संपन्न झाल्या. समितीने सखोल विचार विनियम करून सोबत जोडल्याप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्याबाबत विद्यापीठास शिफारस केलेली आहे.

सबब, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी समितीने तयार केलेली तपासणी सूची व गुणदान पद्धत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शैक्षणिक व प्रशासकीय मूल्यमापन (Academic & Administrative Audit) करण्यासाठी तयार करण्यात आलेले तपासणी सूची व गुणदान पद्धतीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(८)] श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यासाठी अधिसभेस शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २००४ मध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत विद्यापीठाने डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित केलेले नाही. महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, १९९४ मधील कलम ९७(१) च्या परंतुकान्वये, श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना डी. लिट. (D. Litt.) पदवीने सन्मानित करण्यासाठी मा. कुलपतींच्या मान्यतेसाठी दि.०७/१०/२०१६ रोजी मा. कुलपती कार्यालयास पत्र पाठविण्यात आले होते.

श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांची थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे आहे.

श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना उत्कृष्ट खासदार म्हणून "National Citizen Award" या पुरस्काराने मदर तेरेसा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांना आतापर्यंत बरेच पुरस्कार मिळाले असून ते एक नामांकित व्यक्ती असून त्यांनी समाजासाठी आणि देशासाठी बहूमोल असे योगदान दिलेले आहे. श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे आणि आंध्र प्रदेशातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती होते. त्यांना आतापर्यंत चार विद्यापीठाने डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित केले आहे. त्यांनी अनेक वेळा युनोमध्ये भारत देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

मा. कुलपती कार्यालयाने दि.१९/१०/२०१६ च्या पत्रान्वये, महाराष्ट्र विद्यापीठे कायदा, १९९४ कलम ९७(१) च्या परंतुकान्वये, श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना या विद्यापीठाच्या डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यासाठी हा प्रस्ताव संबंधित अधिकारमंडळापुढे ठेवण्यास मान्यता दिलेली आहे.

सबब, श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यासाठी अधिसभेस शिफारस करण्याची बाब विचारार्थ.

ठराव: श्री. सुशीलकुमार संभाजीराव शिंदे यांना डी. लिट. (D. Litt.) या मानद पदवीने सन्मानित करण्यासाठी अधिसभेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[१२(९)] दि.२४/१०/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.१५/१०/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: दि.१५/१०/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे. तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. दि.२४/१०/२०१६ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेली दि.२४/१०/२०१६ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत (विषय क्र.२ वगळून) व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.१५/१०/२०१६ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांताबाबत वित्त लेखा समितीने दि.२४/१०/२०१६ च्या बैठकीत केलेली शिफारस स्विकारुन (विषय क्र.२ वगळून) सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(१०)] तक्रार निवारण समितीच्या पदावर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विविध अधिकारमंडळाच्या निवडणूका ३१ ऑगस्ट, २०१७ पर्यंत पुढे ढकलल्याच्या महाराष्ट्र शासनाने दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे "२०१६ महाराष्ट्र अधिनियम क्र.२५ -कृषितर व तंत्रज्ञानत्तर विद्यापीठांच्या प्राधिकरणांच्या व मंडळांच्या सदस्यांच्या निवडणूका तात्पूरत्या पुढे ढकलण्यासाठी आणि नामनिर्देशनाद्वारे व स्वीकृतीद्वारे उक्त प्राधिकरणे व मंडळे घटित करण्याबाबत" कळविले आहे.

यापूर्वी म. वि. कायदा १९९४ कलम ५७(३) नुसार गठीत केलेल्या तक्रार निवारण समितीची मुदत दि.३१ ऑगस्ट, २०१५ रोजी संपुष्टात आलेली आहे. त्यास्तव उपरोक्त शासन निर्णयानुसार नव्याने तक्रार निवारण समिती गठित करावी लागणार आहे. त्यास्तव सदर समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करुन घेण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ५७(३) (a) व ५७(३) (b) नुसार तक्रार निवारण समिती गठित करण्याबाबत खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ५७(३) (a)	The Pro-Vice Chancellor, where there is no Pro-Vice Chancellor, a member of the Management Council nominated by the Management Council..... Chairman.
महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ५७(३) (b)	(Two) members of the Managment Council nominated by the Managment Council from amongst themselves (one of them belonging to the Scheduled Castes or Scheduled Tribes or De-notified Tribes (Vimukta Jatis) / Nomadic Tribes or Other Backward Classes, by rotation) Members.

सबब, तक्रार निवारण समितीवर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ५७(३) (a) व ५७(३) (b) च्या अनुषंगाने व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सदर विषयाबाबत पुढील बैठकीत निर्णय घ्यावा असे ठरले.

[१२(११)] बांधकाम समितीवरील रिक्त झालेल्या पदावर विद्यापीठ परिनियम S.337 (iv) नुसार नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ मधील कलम २४ व ४१ च्या तरतूदीनुसार व परिनियमातील कलम ३३७ अन्वये बांधकाम समिती गठीत करण्याची तरतूद आहे.

विद्यापीठ परिनियम S.337 (iv) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

S.337(iv): Nominee of the Management Council to be nominated by the Management Council.

वरीलप्रमाणे परिनियमातील S.337 (iv) मधील तरतूदीनुसार दि.१९/०५/२०११ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये ठराव क्र.१२ अन्वये बांधकाम समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यामधून श्री. बी. आर. गायकवाड यांचे नामनिर्देशन झालेले होते. परंतु विद्यापीठातील सर्व अधिकारमंडळे हे दि.३१/०८/२०१५ रोजी बरखास्त झालेली असल्यामुळे बांधकाम समितीवर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांमधून नामनिर्देशन झालेल्या श्री. बी. आर. गायकवाड यांची मुदत आपोआप संपुष्टात आलेली आहे.

तथापि, महाराष्ट्र शासनाने दि.०१ ऑक्टोबर, २०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठाच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलल्यामुळे विद्यापीठ प्राधिकरणे व इतर मंडळे तात्पुरते गठीत करणेबाबत निर्देशन प्राप्त झालेले आहेत. त्यास अनुसरून बांधकाम समितीवरील रिक्त झालेल्या पदावर एका सदस्याचे नामनिर्देशन करून घ्यावे लागणार आहे.

सबब, वरीलप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या दि.०१ ऑक्टोबर, २०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ परिनियम S.337 (iv) नुसार व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यामधून बांधकाम समितीवर एका सदस्याचे नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सदर विषयाबाबत पुढील बैठकीत निर्णय घ्यावा असे ठरले.

[१२(१२)] कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शहरातील विविध हॉस्पिटल्स सोबत करावयाच्या MoU मधील अटी व शर्तीचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने शहरातील खालील हॉस्पिटल्स सोबत MoU करण्यास व्यवस्थापन परिषदेच्या दि.२७/०९/२०१६ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे.

Sr. No.	Name of the Hospital
1.	Chidgupkar Hospitals Pvt. Ltd.
2.	SPAN Hospital
3.	Gangamai Hospital
4.	Yashodhara Hospital
5.	Ashwini Rural Medical College & Research Centre
6.	Ashwini Sahkari Rugnalay ani Sanshodhan Kendra

सबब, वरील हॉस्पिटल्स सोबत करावयाच्या MoU मधील अटी व शर्तीचा मसूदा व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शहरातील विविध हॉस्पिटल्स सोबत करावयाच्या MoU मधील अटी व शर्तीच्या मसूद्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(१३)] म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (ड) अन्वये जो अधिष्ठाता नाही, असा एक प्राचार्य यांचे व म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (च) अन्वये विद्यापीठ विभागप्रमुख किंवा प्राचार्याव्यतिरिक्त, विद्यापीठ विभागातील / विद्यापीठातील संस्थामधील एक अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशन होण्याकरिता व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासनाने दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे "२०१६ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२५ कृषितर व तंत्रज्ञानेतर विद्यापीठांच्या विविध प्राधिकरणांच्या व मंडळांच्या सदस्यांच्या निवडणूका तात्पुरत्या पुढे ढकलण्यासाठी आणि नामनिर्देशनाद्वारे व स्वीकृतीद्वारे उक्त प्राधिकरणे व मंडळे घटित करण्याबाबत" कळविले आहे. त्यानुसार परीक्षा मंडळावर दि.१४/०९/२००९ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रातील नमूद केलेल्या पात्रतेच्या अटी व शर्ती तसेच शासनाने दिलेल्या दि.१२/०८/२०१०, दि.०१/१२/२०१० व दि.०५/०४/२०१३ च्या शुध्दीपत्रकानुसार, परीक्षा मंडळाची नामनिर्देशन व स्वीकृतीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ३१(३) अन्वये व महाराष्ट्र शासनाने दि.०१/१०/२०१६ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे परीक्षा मंडळ तदर्थ गठीत करावे लागेल.

१) म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (घ) अन्वये कुलगुरु महोदयांच्या नामनिर्देशनाने परीक्षा मंडळावर विद्यापीठातील प्र. पाठक दर्जापेक्षा कमी नसलेला एक विभागप्रमुख सदस्य यांचे नामनिर्देशन करावे लागेल.

२) म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (ड) अन्वये जो अधिष्ठाता नाही, असा एक प्राचार्य यांचे व्यवस्थापन परिषदेच्या नामनिर्देशनाने परीक्षा मंडळावर नामनिर्देशन करावे लागेल.

३) म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (च) अन्वये विद्यापीठ विभागप्रमुख किंवा प्राचार्याव्यतिरिक्त, विद्यापीठ विभागातील / विद्यापीठातील संस्थामधील एक अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेच्या नामनिर्देशनाने परीक्षा मंडळावर नामनिर्देशन करावे लागेल.

४) सदरील म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (ज) अन्वये परीक्षा मंडळावर एक मूल्यमापन तज्ञ म्हणून एका व्यक्तीची परीक्षा मंडळावर स्वीकृती केली जाते. त्यानुसार परीक्षा मंडळावर एक मूल्यमापन तज्ञ म्हणून स्वीकृत करावे लागेल.

त्यानुसार म. वि. कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (ड) अन्वये जो अधिष्ठाता नाही, असा एक प्राचार्य यांचे व म. वि. कायदा १९९४ मधील ३१(३) (च) अन्वये विद्यापीठ विभागप्रमुख किंवा प्राचार्याव्यतिरिक्त, विद्यापीठ विभागातील / विद्यापीठातील संस्थामधील एक अध्यापक यांचे व्यवस्थापन परिषदेकडून नामनिर्देशन होण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (ड) नुसार प्राचार्य श्री. एस. एन. गोसावी, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर व महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ मधील कलम ३१(३) (च) नुसार डॉ. एच. के. आवताडे, शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे परीक्षा मंडळावर नामनिर्देशन करण्यात आले.

[१२(१४)] विद्यापीठात सन २००८ पर्यंतच्या या कालावधीत खरेदी करण्यात आलेले व कालबाह्य झालेले संगणक, प्रिंटर व इतर संगणकीय उपकरणे निर्लेखित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातील विविध संकूल व प्रशासकीय विभागासाठी सन २००८ पर्यंतच्या कालावधीतील खरेदी करण्यात आलेले व कालबाह्य झालेले संगणक, प्रिंटर व इतर संगणकाचे उपकरण निर्लेखित करण्याचे प्रस्तावित आहेत. याबाबत सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांचा दि.०१/०८/२०११ रोजीच्या शासन निर्णयामध्ये संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आय. टी. उपकरणाचे आयुष्यमान ठरविणे व कालबाह्य झालेल्या उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत सविस्तर कार्यपध्दती विशद केली आहे. त्यानुसार २००८ पर्यंत खरेदी केलेल्या संगणकाची गती कमी झालेली आहे तसेच अद्यावत संगणक प्रणाली जुन्या संगणकावर कार्यरत होत नाही. त्यामूळे कामे वेळेत पूर्ण करता येत नाहीत.

सबब, उक्त वस्तुस्थिती विचारात घेता, सन २००८ पर्यंत खरेदी करण्यात आलेले संगणक, प्रिंटर व इतर संगणकीय (IT) उपकरणे निर्लेखित करण्यासाठी दि.०१/०८/२०११ च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: विद्यापीठात सन २००८ पर्यंतच्या या कालावधीत खरेदी करण्यात आलेले व कालबाह्य झालेले संगणक, प्रिंटर व इतर संगणकीय उपकरणे दि.०१/०८/२०११ च्या शासन निर्णयानुसार निर्लेखित करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(१५)] अनिल सुनिल रिक्के यांच्या नावे विद्यापीठात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे आयोजित युवा महोत्सवात प्रति वर्षी विविध कला प्रकारापैकी मराठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धेत वियजी होणाऱ्या विषयासाठी पहिल्या क्रमांकास रोटेरियन विश्व रिक्के वक्तृत्व स्पर्धा या नावाने रोख बक्षिस देण्याबाबतची विनंती विश्व रिक्के यांनी केलेली आहे. त्यास अनुसरून दि.२२/१०/२०१६ रोजी मा. कुलसचिव, मा. संचालक, विद्यार्थी कल्याण व श्री. विश्व रिक्के यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार, श्री. विश्व रिक्के यांनी वक्तृत्व स्पर्धेसाठी रोख स्वरूपात बक्षिस देण्यासाठी ₹७०,०००/- इतकी रक्कम मुदतीत ठेवून त्याच्यावरील व्याजापोटी मिळणाऱ्या रक्कमेतून प्रथम क्रमांकासाठी ₹१,५००/- रोख व स्मृतिचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ₹१,०००/- रोख व स्मृतिचिन्ह तसेच तृतीय क्रमांकासाठी ₹५००/- रोख व स्मृतिचिन्ह देण्याबाबत तसेच भाषा संवर्धनाबाबत चालू घडामोडीवरील विषय असावे याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच जानेवारी २०१७ मध्ये सदर स्पर्धेचे आयोजन केल्यास आयोजनाचा सर्व खर्च हा श्री. विश्व रिक्के यांनी देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार ₹७०,०००/- विद्यापीठात मुदत ठेव म्हणून स्विकारण्याची, प्रतिवर्षी रोटेरियन विश्व रिक्के यांच्या नावे प्रस्तुत विद्यापीठात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजन करण्याची तसेच मुदत ठेवीपासून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेतून उपरोक्त नुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास रोख बक्षिस व स्मृतिचिन्ह देण्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः अनिल सुनिल रिक्के यांच्या नावे विद्यापीठात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१२(१६)] महाराष्ट्र शासनाने दि.२० ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी, २०१६ ते दि.३१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम (११९ टक्केवरून १२५ टक्के) रोखीने आदा केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.मभवा-२०१६ / प्र.क्र.४४ / सेवा-९, दि.२० ऑक्टोबर, २०१६ मध्ये पुढील प्रमाणे नमूद केले आहे. "शासन असे आदेश देत आहे की, राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी, २०१६ ते दि.३१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम रोखीने देण्यात यावी."

प्रस्तूत विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.२०/१०/२०१६ च्या शासन निर्णयानुसार, दि.१ जानेवारी, २०१६ ते दि.३१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम (११९ टक्के वरून १२५ टक्के) रोखीने आदा करण्याबाबत व वित्त व लेखा विभागास कळविण्यात आले आहे.

सबब, सदरची बाब व दि.२० ऑक्टोबर, २०१६ रोजीचे शासन निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठातील शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी, २०१६ ते दि.३१ ऑगस्ट, २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम (११९ टक्केवरून १२५ टक्के) रोखीने आदा करण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या दि.२० ऑक्टोबर, २०१६ रोजीच्या वित्त विभागाच्या शासन निर्णयाची नोंद घेण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद